

अमृतवाहिनीचे विद्यार्थी शेतकऱ्यांच्या मदतीला : कांदा काढणी यंत्र विकसित

मावेरिक्स संघाची 'तिफण' राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वयंचलित कृषियंत्रे बनविण्याच्या स्पर्धेमध्ये अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 'मावेरिक्स' संघाची राष्ट्रीय पातळीवरील अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

मजुरांच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी व काळाची गरज ओळखून कमी खर्चात कांदा काढण्यासाठी स्वयंचलित यंत्र आरेखनाचे पुणे येथे झालेल्या स्पर्धेत सादरीकरण करण्यात आले. संघाने तयार केलेले आरेखन, संरचना, उपयुक्तता व किंमत या कसोट्यांवर आधारित घटकांचे परीक्षण करण्यात येऊन उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केल्यामुळे संघाला पाचवे मानांकन मिळाले. या स्पर्धेत संघाचा कॅप्टन प्रशांत कानडे व मेकॅनिकल विभागातील २४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संघातील सर्व विद्यार्थी हे शेतकऱ्यांची असल्यामुळे शेतीसाठी उपयुक्त व आर्थिकदृष्ट्या कमी खर्चात यांत्रिकीकरण उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांची जॉन डीअर, वाहन विकास संस्था पुणे येथील शास्त्रज्ञ यांनी प्रशंसा केली.

यापूर्वीदेखील कॉलेज मधील मेकॅनिकल विभागाच्या एसएई क्लबने राष्ट्रीय स्तरावरील बाहा, सुप्रा तसेच इप्फी सायकल या स्पर्धांमध्ये लक्षणीय यश संपादन केले आहे. मेकॅनिकल विभागाच्या वतीने यापूर्वी खुरपणी यंत्र, बटाटा काढणी यंत्र, स्वयंचलित दूध काढणी यंत्र इ . शेती उपयोगी अवजारे विकसित केलेली आहेत.

अमृतवाहिनीच्या 'मावेरिक्स' संघास विभागप्रमुख डॉ. विष्णू वाकचौरे तसेच मार्गदर्शक प्रा. बाबासाहेब वर्पे व प्रा. महेश हर्णे तसेच विभागातील सर्वच स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले. अंतिम फेरी राहुरी कृषी विद्यापीठ येथे मार्च २०१८ मध्ये होणार आहे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, उपप्राचार्य प्रा. अशोक कुमार मिश्रा यांनी यशस्वी संघाचा सत्कार केला.

मिळालेल्या यशाबद्दल अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्वस्त व आमदार डॉ सुधीर तांबे तसेच विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख यांनी अभिनंदन केले व अंतिम स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.